RUCHI SOYA INDUSTRIES LIMITED

CIN: L15140MH1986PLC038536

Head Office : 601, Part B-2, 6th Floor, Metro Tower, Vijay Nagar, A.B. Road, Indore - 452 010 (M.P.) India Tel.: +91-731-4767009/109 E-mail : ruchisoya@ruchisoya.com

RSIL/2021

To BSE Ltd. Floor No. 25, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai – 400 001 **BSE Scrip Code: 500368** Date: 17.08.2021

National Stock Exchange of India Ltd., "Exchange Plaza", Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 **NSE Symbol: RUCHI**

Dear Sirs,

Re : Intimation of Publication of Unaudited Financial Results

Please find attached herewith Unaudited Financial Results for quarter ended on 30th June, 2021 published in Free Press and Navshakti News Papers dated 17th August, 2021.

This is for your records please.

Thanking you,

Yours faithfully, For RUCHI SOYA INDUSTRIES LIMITED

COMPANY SECRETARY

Encl: As above.

PUBLIC NOTICE

		TO WHOM	ASOEVER IT I	MAY CONCERI	N	
	its R	is to inform the General Public that egistered Office at WELSPUN CITY	VILLAGE VERSA	MEDI, DIST-KUT	CH, ANJAR, GUJAR	
	Sr.	stered in the name of the following Name of the Shareholder/s	Shareholder/s	Certificate No./s	<u></u>	No. of Shares
	1.	KISHORBHAI KIKUBHAI PATEL	00005578	1768	0008686651 - 0008686790	140
		Public are hereby cautioned aga rred share certificates.	ainst purchas	ing or dealing	in any way with	the above
Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge : claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Prix Limited 247 Park, C-101, 1" Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 wi 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Comp shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.						
		e: VAPI e: 17.08.2021		KI	SHORBHAI KIKUB Name of Legal	

SYNTHIKO FOILS LIMITED CIN: L27200MH1984PLC033829 Regd. Office: 84\1 84\2 JAMSAR ROAD JAWHAR PALGHAR- 401603. udited Financial Results for the Quarter Ended 30.06.2021

			(Rs. In Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2021	Quarter ended 30.06.2020	Year to date Figures / Previous Yea
140.				ending 31.03.2021
		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	706.98	544.08	2642.91
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	42.71	-13.96	50.12
	Exceptional and/or Extraordinary items)			
3	Net Profit / (Loss) for the period before tax	42.71	-13.96	50.12
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after	31.93	-13.32	38.22
	Exceptional and/or Extraordinary items)			
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	31.93	-13.32	38.22
	and Other Comprehensive Income (after tax)]			
6	Equity Share Capital	87.00	87.00	87.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown			385.26
	in the Audited Balance Sheet of the previous year			
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each)			
	(for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic	*1.84	*(-0.77)	2.20
	(b) Diluted	*1.84	*(-0.77)	2.20
	ote : The above is an extract of the detailed form			

Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website. For SYNTHIKO FOILS LIMITED

Date: 14.08.2021 Place: Jawhai

LIME CHEMICALS LIMITED

Regd. Office: 404/405, Neco Chambers, Sector-11, Plot No.48, Rajiv Gandhi Road, CBD Belapur, Navi Mumbai 400614. Maharashtra. Tel: 022 27561976: Email: info@limechem.com

CIN:L24100MH1970PLC014842 **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER**

ENDED 30th JUNE 2021

(HS. IN IAKNS)						
Particulars	Quarte	r ended	Year ended			
	30/06/2021	31/03/2021	30/06/2020	31/03/2021		
	Unaudited	Audited	Unaudited	Audited		
Total income from opera- tions (net)	241.72	744.62	570.27	2461.72		
Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional items)	-6.46	-39.19	45.76	19.57		
Net Profit/ (Loss) for the period after tax and exceptional items	1089.96	-45.23	45.76	19.57		
Total Comprehen- sive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the pe- riod (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1089.30	-28.36	46.00	31.12		
Equity Share Capital Earnings Per Share (for continuing and discontin- ued operations) (of Rs. 10 each)	650.47	650.47	488.33	650.47		
Basic	16.75	-0.70	0.70	0.21		
Diluted	16.75	-0.70	0.70	0.21		

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and www.limechem.com

> For LIME CHEMICALS LIMITED Ahmed H. Dawoodani Managing Director

RUCHI SOYA INDUSTRIES LIMITED CIN: L15140MH1986PLC038536

Regd. Office: "Ruchi House", Royal palms, Survey No. 169, Aarey Milk Colony, Near Mayur Nagar, Goregaon (E), Mumbai -65

Audited Statement of Standalone Financial Results for the quarter ended 30th June, 2021 (Rs. in Lacs)

		STANDALONE		
S. No.	Particulars	Quarte	r Ended	Year Ended 31.03.2021 (Audited) 6 1,631,863.30 99 51,440.02 99 51,440.02 99 68,077.18 8 69,151.13 99 5,915.29 - 400,325.99 1* 23.02
ΝΟ.		30.06.2021 (unaudited)	30.06.2020 (unaudited)	
1	Total Income from Operations	526,615.82	304,308.06	1,631,863.30
2	Net Profit/(Loss) for the period			
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	23,861.60	1,225.99	51,440.02
3	Net Profit/(Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	23,861.60	1,225.99	51,440.02
4	Net Profit/(Loss) for the period after tax		,	
	(after Exceptional and/or Extraordinary items)	17.353.18	1,225.99	68.077.18
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period		,	•
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	18,104.91	4,928.18	69.151.13
6	Equity Share Capital	5,915.29	5,915,29	5,915.29
6 7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the	,	,	,
	Audited Balance Sheet of the previous year	-	-	400,325.99
8a.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (before extraordinay and exceptional items)-	-	-	,
	1. Basic :	5.87*	0.41*	23.02
	2. Diluted :	5.87*	0.41*	23.02
8b.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (bafter extraordinay and exceptional items)-			
	1. Basic :	5.87*	0.41*	23.02
	2. Diluted :	5.87*	0.41*	23.02

Note: "Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the www.ruchisoya.com and on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia e of the Company

For and On Behalf of Board of Directors

Ram Bharat Managing Director

RBL BANK LTD.

Place : Haridwa Date : August 14 , 2021

CRELBANK KOL DANN LIN. Administrative Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001 Controlling Office: One India bulls Centre, Tower 2B, 6th Floor, 841, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013 National Operation Centre: Techniplex-1, 9th Floor, Off. Veer Savarkar Flyover, Goregaon (West), Mumbai - 400062 Securitisation Notice under S. 13(2) of SARFAESI Act, 2002.

We, RBL Bank Limited the secured creditor of Applicant & Co-Applicant mentioned in column no.2 below inform you all that your account has been classified as Non-performing Account in our accounts on 01/07/2021 pursuant i your defaults in making payment/repayment of principal and interest. An amount **Rs.11,18,241.23/- [Rupees Elever** Lakhs Eighteen Thousand Two Hundred Forty One and Twenty Three Only] is now due and payable by you as n 04.08.2021 together with further interest thereon to RBL Bank Ltd.

In spite of our repeated demands you have not paid the amount(s) outstanding in your account(s) and you have not discharged your liabilities. We, therefore, issued notice under section 13(2) of Chapter III of the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 on 04/08/2021 demanding avment of the above mentioned amounts together with further interest applicable at the contracted rates, cost charges, other moneys to discharge your liabilities in full within 60 days from the date of the notice.

	2	3	4
r.	Name of Borrower, Loan Amount	Description of the	NPA Date &
0.	and Loan Account No.	property mortgaged	Amount O/s
	IT Net Solutions (Applicant) Shop No.18, Ground Floor, Wing B, Shiv Tower, Near Thane Janata Sahakari Bank, Khopat, Thane West, Thane-400601 Amit Suryapratap Singh (Co-Applicant) Flat No.203, 2nd Floor, Wing-D, Thane Siddhivinayak Complex, Pipe Line Road, Reti Under Road, Bhiwandi-400601 Suryapratap Brilpal Singh (Co-Applicant) Flat No.203, 2nd Floor, Wing-D, Thane Siddhivinayak Complex, Pipe Line Road, Reti Under Road, Bhiwandi-400601 IT Net Solutions (Applicant) Flat No.201, 2nd Floor, "Harsh Apartment", Plot No.7, At Village: Morivali, Taluka Ambernath, District Thane-421501 Suryapratap Brilpal Singh (Co-Applicant) Flat No.201, 2nd Floor, "Harsh Apartment", Plot No.7, At Village: Morivali, Taluka Ambernath, District Thane-421501 Suryapratap Brilpal Singh (Co-Applicant) Flat No.201, 2nd Floor, "Harsh Apartment", Plot No.7, At Village: Morivali, Taluka Ambernath, District Thane-421501 Suryapratap Brilpal Singh (Co-Applicant) Flat No.201, 2nd Floor, "Harsh Apartment", Plot No.7, At Village: Morivali, Taluka Ambernath, District Thane-421501 Loan No: 609000438305, Loan Amount: Rs. 19,00,000/-	Property Owned By: Suryapratap Brilpal Singh: Residential Property Bearing Flat No.201 on 2nd Floor, Admeasuring Carpte Area of 633 Sq.fts. in the Building Known as "Harsh Apartment", Situated At Gut No.46/3 (Part), Plot No.7, at Village: Morivali, Taluka Ambernath, District Thane - 421501. Boundaries: Towards East : Other Building, Towards South : Open Plot, Towards West : Internal Road, Towards North : Omkar Tower.	NPA Date: 01/07/2021 Total amount of Rs. 11,18,241.23/- standing due as on 04.08.2021

Now the authorized officer of RBL Bank Ltd. do hereby publish the contents of the above demand notice as provide under the Rules for discharge your liabilities in full, failing which, we shall, without any further reference, be constrained to enforce the following security created by you in our favour by exercising any or all the rights give under the said Act.

Please note that this publication is made without prejudice to such rights and remedies as are available to RBL Bank against the borrower and the guarantors of the said financial under law. You are further requested to note that as per section13(13) of the said Act, you are restrained/prohibited from disposing of or dealing with the above security or transferring by way of sale, lease or otherwise of above secured asset, without our prior written consen Sd/- Authorised Office Place: Mumbai Pankaj Bhagat - RBL Bank Ltd. Date: 04/08/2021

	VIAAN INI	DUSTR	RIES L	IMITE	D					
	Regd Office: Lotus Grandeur, 1501/1502, Veera Desai Road Extention, Andheri (West), Mumbai - 400053 Tel No. :- 022-62299999; Email ID :- info@v-ind.com; Website: www.v-ind.com; CIN:- L52100MH1982PLC291306									
	Extract of Standalone Unaudited Fi	nancial Res	ult for the Q	uarter Ende	ed 30th Jun	e, 2021				
	(Rs. in Lakhs)									
Sr.	Sr. Particulars Quarter Ended Year Ended					Ended				
No	(All figures Standalone)	30-06-2021	31-03-2021	30-06-2020	31-03-2021	31-03-2020				
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited				
1	Total income from operations	0.30	6.77	213.25	378.28	1187.31				
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items#)	-35.86	-69.55	8.25	-156.13	-2501.06				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional &/or Extraordinary items#)	-35.86	-69.55	8.25	-156.13	-2501.06				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	-35.86	-79.83	8.25	-166.40	-2501.06				
6	(Comprising profit for the period after tax and other Comprehensive Income after tax) Equity Share Capital	-35.86 1102.43	-79.83 1102.43	8.25 1102.43	-166.40 1102.43	-2501.06 1095.83				

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | TUESDAY | AUGUST 17, 2021

Aspire Home Finance Corporation Limited ASPIRE Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025. Email :- info@ahfcl.com CIN :- U65923MH2013PLC248741

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES

Whereas the undersigned being the Authorised Officer of the Aspire Home Finance Corporation Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date o notice(s)/date of receipt of the said notice/s.

The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her unde Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of Aspire Home Finance Corporation Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) or Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Sr. No.	Loan Agreement No. /Name of the Borrower/Co Borrower/Guarantor	Demand Notice date & Amount	Date of possession Taken	Description of the Property/les mortgaged
1.	LXVIR00315-160016480 Smita Mahesh Rathod	13/12/2017 for Rs. 1780104/-	13/08/2021	Flat No 103 Adm 440 Sq Ft Built Up Area Situate On The 1st Floor Of The Building Known As Runwal Vihar Bldg No 13-14 Co-operative Housing Society Ltd On The N A Land Bearing Plot No 13 & 14 S No 418 H No 1 (part) At Village Bolinj Tal Vasai Dist Palghar Within The Area Of Sub Regn Dist-vasai Maharashtra
	ce : Maharashtra ed : 17-08-2021			Sd/- Authorized Officer, (Aspire Home Finance Corporation Ltd.



TATA SONS PRIVATE LIMITED

Corporate Identity No. U999999MH1917PTC000478 Registered Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai - 400 001

Website: www.tata.com, Email ID : csteam@tata.com; Tel: +91 22 6665 8282



Notice is hereby given that, in view of the outbreak of COVID-19 pandemic, the 103rd Annual General Meeting ('AGM'/'Meeting') of Tata Sons Private Limited (the 'Company') will be held on Tuesday, September 14, 2021 at 2.30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, read with General Circulars Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020; April 13, 2020 and May 5, 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and the extension provided vide its General Circular No. 02/2021 dated January 13, 2021.

Members can attend and participate in the AGM only through the VC/OAVM facility, the details of which will be provided by the Company in the Notice convening the AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the AGM in person.

Notice convening the AGM along with the Annual Report for Financial Year 2020-21 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are made available to the Company. Members who have not yet communicated their e-mail addresses are requested to intimate the same to the Company at the above contact details on or before 5:00 p.m. (IST) on Friday, August 20, 2021, for registering their e-mail addresses to receive the Notice of AGM and Annual Report.

> For Tata Sons Private Limited Suprakash Mukhopadhyay **Company Secretary** ACS 10596

AGC NETWO Registered Office:- Essar Hous Opp. Race Course, Maha	e, 11 Keshavra	o Khadye Marg				
STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCI	AL RESULTS FOR					
	(₹ in Crores, unless otherw Quarter ended Yea					
Particulars		Unaudited				
	30/06/2021	31/03/2021 (Refer note 2)	30/06/2020	31/03/2021		
		, í	Restated			
Total income from operations	1,195.22	1,221.20	993.86	4,674.02		
Net profit for the period (before loss / (gain) on financial liability, exceptional items and tax)	22.54	43.04	14.09	169.38		
Net profit for the period (before exceptional items and Tax)	36.13	19.33	14.32	127.68		
Net profit for the period before tax (after exceptional items)	32.78	9.51	8.47	95.99		
Net profit for the period after tax (after exceptional items)	31.12	1.44	5.43	78.09		
"Total Comprehensive income for the period (Comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)"	30.53	75.60	18.72	193.59		
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	57.32	93.32	57.97	351.72		
Paid-up equity share capital (face value of Rs. 10 each)	32.53	32.53	29.78	32.53		
Other equity as shown in the audited Balance Sheet				174.17		
Earnings per share of Rs.10 each before exceptional items:						
Basic (in Rs.)	10.60*	3.76*	3.79*	36.62		
Diluted (in Rs.)	10.35*	3.59*	3.48*	34.43		
Earnings per share of Rs.10 each after exceptional items :						
Basic (in Rs.)	9.57*	0.48*	1.82*	26.05		
Diluted (in Rs.)	9.34*	0.48*#	1.63*	24.49		

BHAVESH DADHIA MANAGING DIRECTOR DIN NO: 00726076

(Do In Joldho

No

5.

6.

Place: Mumbai	
Date: 14th August 2021	

MANBA FINANCE LIMITED Corporate Identity Number (CIN) : U65923MH1996PLC099938 Registered Office: 324, Runwal Heights, L.B.S Marg, Opp. Nirmal Lifestyle, Mulund (West), Mumbai- 400080, Tel no: +91 22 62346666, Email: info@manbafinance.com Website: www.manbafinance.com								
Extract of audited financial results for the half year ended March 31, 2021 (Reg 52(8), read with Reg 52(4), of the SEBI (LODR) Regulations, 2015)								
No Particulars		r ended		ended				
	March 31, 2021 (Unaudited)	March 31, 2020 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)	March 31, 2020 (Audited)				
Total Income from Operations	5,916.76	5,905.93	10,841.57	11,782.17				
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	598.97	1,103.73	1,509.47	2,391.04				
3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	598.97	1,103.73	1,509.47	2,391.04				
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	455.90	856.41	1,137.25	1,819.73				
5 Paid up Equity Share Capital	1,255.65	1,255.65	1,255.65	1,255.65				
6 Reserves (excluding Revaluation Reserve)	13,479.32	12,342.07	13,479.32	12,342.07				
Net worth	14,734.96	13,597.72	14,734.96	13,597.72				
Paid up Debt Capital / Outstanding Debt	37,698.11	39,412.66	37,698.11	39,412.66				
Debt Equity Ratio *	2.56	2.90	2.56	2.90				
0 Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)								
1.Basic	7.26	9.07	9.06	19.28				
2.Diluted	7.26	9.07	9.06	19.28				

- The detailed audited financial results for the year ended, 31* March, 2021 have been reviewed by the audit committee and subsequently approved by the board of directors on 14th August, 2021.
- b) The above is an extract of the detailed format of audited yearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on the websites of the Bombay Stock Exchange viz. www.bseindia.com and the company viz www.manbafinance.com.

c) For the items referred in Regulation 52 (4) of theSEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange and can be accessed on the website of BSE Limited viz. www.bseindia.com and also on the website of the company viz. www.manbafinance.com

Place: Mumbai

Date: 17-08-2021

For Manba Finance Limited Manish K. Shah Managing Director

DIN: 00979854

7 8	Reserves (excluding Reval. Reserve as shown in Audited Balance Sheet of Previous year) Earnings Per Share (of Rs. 1/- each) for continuing & discontinued operations	-	-	_	-	-
	Basic :	-0.03	-0.07	0.01	-0.15	-2.28
	Diluted :	-0.03	-0.07	0.01	-0.15	-2.28
Not	es:					
a. The above is an extract of the detailed format of Quarterly / Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the company's website:- www.v-ind.com b. The above result has been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on 14th August. 21.						
c. T	he Company has adopted India Accountin	g Standards (Ind –AS) fron	n 01st April, 2	2017.	
						of the Board ries Limited
	For Viaan Industries Limitee Place:- Mumbai Satyajit Kolay Date:- 14th August, 2021 CFC					

G V FILMS LIMITED

Regd. Office: 408, Sagar Avenue, 54B S V Road, Andheri West, Mumbai 400058. Tel: 22 2613 5910 E-mail address : cs.gvfilms@gmail.com Website : www.gvfilms.in CIN: L92490MH1989PLC238780

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL **RESULTS FOR THE QUARTER ENDED 30/06/2021**

(Amount in lakhs)						
Quarter Ended Year end						
Particulars	30-Jun-2021	31-Mar-2021	30-Jun-2020	31-Mar-2021		
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
1 Total Income from Operations	10.71	11.09	4.22	48.81		
2 Net Profit / (Loss) for the period before Tax,						
Exceptional and/or Extraordinary items	(57.50)	(110.57)	(30.60)	(208.11)		
3 Net Profit / (Loss) for the period before tax after						
Exceptional and/or Extraordinary items	(57.50)	(110.57)	(30.60)	(208.11)		
4 Net Profit / (Loss) for the period after tax after						
Exceptional and/or Extraordinary items	(58.76)	(110.57)	(30.60)	(209.85)		
5 Total Comprehensive Income for the period						
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
and Other Comprehensive Income (after tax)]	(58.76)	(110.57)	(30.60)	(209.85)		
6 Equity Share Capital	9146.28	9146.28	9146.28	9146.28		
7 Earnings Per Share (FV of Rs. 1/- each)						
(for continuing and discontinued operations) -						
1. Basic:	(0.01)	(0.01)	(0.00)	(0.02)		
2. Diluted	(0.01)	(0.01)	(0.00)	(0.02)		
Note 1						

ADDITIONAL INFORMATION ON UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30/06/2021 (Amount in lakhs)

		Year ended										
Particulars	30-Jun-2021	31-Mar-2021	30-Jun-2020	31-Mar-2021								
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)								
1 Total Income from Operations	6.56	2.33	0.08	21.88								
2 Net Profit / (Loss) for the period before tax after												
Exceptional and/or Extraordinary items	(41.56)	(30.02)	(24.38)	(109.32)								
3 Net Profit / (Loss) for the period after tax after												
Exceptional and/or Extraordinary items	(41.56)	(30.02)	(24.38)	(109.32)								
4 Total Comprehensive Income for the period												
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)												
and Other Comprehensive Income (after tax)]	(41.56)	(30.02)	(24.38)	(109.32)								

Note 2: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stoc

Exchange websites (www.bseindia.com) a	ind company's website (www.gvtilms.in).
	For G. V. Films Limited
	Sd/-
Place: Chennai	Dr. Ishari Ganesh Kadhirvelan
Date : 14/08/2021	Chairman and Director
	Place: Chennai

* Not annualised

Place : Mumbai Date : August 16, 2021

The effect of 424,705 potential equity shares outstanding as at 31 March 2021 is anti-dilutive and thus these shares are not considered in determining diluted earnings per share

Notes:

1. The above is an extract of the detailed format of consolidated financials results for the three months ended on 30 June 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

2. These interim consolidated financial results (the "Statement") have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereafter and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2021

		Year ended		
Particulars		Audited		
30/06/2021 31/03/2021 (Refer note 2) 30/06/2020 1 income from operations profit / (loss) for the period before tax profit / (loss) for the period after tax 84.14 74.25 57.67 12.64 4.27 (6.27) 12.64 4.27 (6.27) al Comprehensive income / (loss) for the period after tax and other prehensive income / (loss) after tax)" 12.64 4.27 (6.27) ings before interest, tax, depreciation & amortisation and r income (EBITDA) 9.81 4.57 (1.30) -up equity as shown in the audited Balance Sheet ings / (loss) per share of Rs.10 each : c (in Rs.) 3.89* 1.42* (2.11)*			30/06/2020	31/03/2021
Total income from operations	84.14	74.25	57.67	249.54
Net profit / (loss) for the period before tax	12.64	4.27	(6.27)	(1.86)
Net profit / (loss) for the period after tax	12.64	4.27	(6.27)	(1.86)
"Total Comprehensive income / (loss) for the period (Comprising profit / (loss) for the period after tax and other comprehensive income / (loss) after tax)"	12.82	4.58	(6.40)	(1.54)
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	9.81	4.57	(1.30)	12.07
Paid-up equity share capital (face value of Rs. 10 each)	32.53	32.53	29.78	32.53
Other equity as shown in the audited Balance Sheet				244.11
Earnings / (loss) per share of Rs.10 each :				
Basic (in Rs.)	3.89*	1.42*	(2.11)*	(0.62)
Diluted (in Rs.)	3.80*	1.40*	(2.11)*#	(0.62)#

* Not annualised

The effect of 424,705 and 581,641 potential equity shares outstanding as at 31 March 2021 and 30 June 2020, respectively, is anti-dilutive and thus these shares are not considered in determining diluted earnings / (loss) per share.

Notes:

1. The above is an extract of the detailed format of standalone financials results for the three month ended 30 June 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

- 2. These interim standalone financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereafter and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
- 3. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 14 August 2021.

Place: Dallas, Texas, The United States of America	
Date: 14 August 2021	
CIN: L32200MH1986PLC040652	

FOR AND ON BEHALF OF THE BOARD SANJEEV VERMA WHOLE-TIME DIRECTOR DIN: 06871685

मुंबई, मंगळवार, १७ ऑगस्ट २०२१ | नव 🌒 शक्ति १५ राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मंबई खंडपीठासमक्ष कंपनी योजना याचिका क्र. १०६८ सन २०२० **APPENDIX-16** जाहीर सूचना कंपनी योजना अर्ज क. १७३४ सन २०१९ ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड जाहीर सचना कंपनी अधिनियम, २०१३ च्या बाबतीत ASPIRE (Under Bye Law No. 35) तमाम जनतेला यादारे सचना देण्यात येते की 1 ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२ The Form of Notice inviting claims o आणि आम्ही, सार्थक शाह ॲण्ड असोसिएट्स कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या इतर प्रयोज्य तरतुदी च्या बाबतीत s-मेल : info@ahfcl.com सीआयएन : यद५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१ श्री. देवजीभाई (देवजी) जेठाभाइ objections to the transfer of the shares आणि एएनजे बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, जिचे नॉदणीकृत कार्यालय येथे १०६/१०७, राजिव गांधी कमर्शिअल कॉम्प्लेक्स (लॉ फर्म) मालकांकडून सदर परिसराच्या भोजानी यांचे मंबईमध्ये दि. २४.१०.२००४ and the interest of the Deceased Member कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तींकरिता) प्रस्तावित खरेदीकरीता आमच्या in the Canital/Property of the Society रोजी निधन झाले आहे आणि श्रीम एकता नगर, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७ न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **ऑस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ MR. UDAY DINKAR CHANDE निर्मलाबेन (निर्मला) देवजी भोजानी यांचे अशिलांद्वारे अभिहस्तांकित, विक्री करार आणि फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ अनुपालन नियम ८(१) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता member of Aasha C.H.S. Ltd, having त्यांचे संबंधीत शेअरधारक मुंबईमध्ये दि. ०९.०८.२००७ रोजी निधन दिनांक २७ जानेवारी, २०१० अन्वये पहिली अर्जदार कंपनी (हस्तांतरक कंपनी) सिक्य्रीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रुल ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून 'प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस address at Plot No. 483, 17th Road, Kha झाले आहे. श्री. देवजीभाई (देवजी) जेठाभा श्रीम. माविस ऑल्विन, आणि ऑल्विन **एएनजे टर्नकी प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड**, जिबे नेंदणीकृत कार्यालय येथे १९ डी, गव्हर्सीट इंडस्ट्रीअल इस्टेंट, हिंदुस्तान नाका, टाटा मोटर्स मागे, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७ (West), Mumbai 400 052 and holding मागणी सुचना जारी करून संबंधित कर्जदारांना त्यांच्या नावासमोर नमुद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर सुचना/सुचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासुन ६० भोजानी हे फ्लॅट क्र. सी-१/२२, २रा मजला, Flat No.9 in the building of the Society दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते डि'सुझा यांच्या मालकीच्या, मलबार expired on 29th December 2020. आणि सी-१ विंग, बिल्डिंग क्र. ९, श्री शभ का . प्रकोची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसुर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात थेते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे हिल कंबाला हिल विभाग, मुंबई च्या न्यांचे संबंधीत शेअरधाग The Society hereby invites claims को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या रुल ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीच दुसरी अर्जदार कंपनी (हस्तांतरीती कंपनी) कॅडस्ट्रल स. क्र. ६९१ धारक प्लॉटवर objections from the heir or heirs or other त्यांच्या प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या कब्जा तारखेस कब्जा घेतला आहे. प्लॉट क्र. ३६८, सायन माटुंगा इस्टेट, स्किम यांच्या Claimants / objector or objectors to th स्थित ७७, भुलाभाई देसाई रोड, मुंबई -एकत्रीकरणाच्या योजनेच्या बाबतीत विशेषत: कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही क्र. ४, कॉम्रेड हरबंसलाल मार्ग, सायन (पूर्व) transfer of the right, title and interest of एकत्रिकरणाच्या योजनेच्या मंजूरीची सूचना ४०० ०२६ येथे स्थित मिस्त्री पार्क व्यवहार हा ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या येथे वरील नमुद करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील, कर्ज करारानुसार त्यावरील व्याज मुंबई - ४०००३७ (यापुढे ''सदर मिळकत' थाद्वारे सूचना देण्यात येते की, सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ (सन्माननीय न्यायाधिकरण) यांनी कंपनी योजना याचिका क्र. १०६८ सन २०१० मधील २३ जुलै, २०२१ दिनांकीत आदेशाद्वारे एएनजे बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक् कंपनी) आणि एएनजे टर्नकी प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरीती कंपनी/अर्जदार कंपनी) the deceased member in the said shares (इमारत क्र. १) च्या ३ऱ्या मजल्यावरील आणि रकमेकरिता and interest of the deceased member in म्हणन संदर्भित) चे मालक आणि श्री शभ कम तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तस्तुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात मापित अंदाजे १५१५ चौ. फू. बांधिव the capital/property of the Society को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे within a period of 15 (Fifteen) days from भाणि त्यांचे संबंधीत शेअरधारक **(योजना)** यांच्यादरम्यान एजत्रिकरणाची योजना मंजूर केली. येत आहे क्षेत्राच्या फ्लॅट क्र. ३३ येथील स्थित गान चन सन्तर्भा स्वरूप स्वरूप विश्वास अन्य अन्य स्वरूपने द्वेषकरतीय जन्म विरूपते. सरद आदेशाची स्वर्णमोंचे कोणलेश सामादर/ घनको अदेवार कपनीची वेबसाईट (www.gn.co.in) वरून किंवा अर्चरार कंपनी वरील उद्धेखित नोंदणीकृत कार्यालयात कोणल्याही कार्यालयीन दिवशी (शनिवार, रविवार आणि जाहीर सुट्ट्या वगळून) स सभासद आणि शेअर विभिन्न क्रमांक २१ तं मागणी सूचनेची the publication of this notice, with कर्ज करार क्र./ कर्जदार/ गहाण मिळकती/तींचे अन्. कब्जा घेतल्याच फ्लॅट परिसराच्या (यापुढे ''सदर परिसर'' २५ (दोन्ही समाविष्ट) सह शेअर प्रमाणपत्र क्र copies of such documents and other क्र. सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव तारीख आणि रक्कम तारीख वर्णन ११.०० ते दु. ४.०० दरम्यान प्राप्त करु शकता. ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०८.२०२१ म्हणून संदर्भित) नामाधिकारांची proofs in support of his/her/their ००३, दिनांक २७.०४.१९९८ चे धारक होते लएक्सव्हीआयआर००३१५ 83.82.2090 83.02.2028 उप नोंदणीकृत जि. वसई महाराष्ट्रचा क्षेत्रामध्ये गाव बोळींज, ता एएनजे टर्नकी प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटे 8 claims/objections for transfer of shares श्री. देवजीभाई (देवजी) जेठाभाई भोजार्न वसई जि पालघर येथे एन ए जमीन धारक प्लॉट क १३ आणि पडताळणी करीत आहोत. सही/ १६००१६४८० करिता and interest of the deceased member in आणि श्रीम. निर्मलाबेन (निर्मला) देवजी सीए मार्गव शक स्मिता महेश राठोड रु. १७८०१०४/-१४ स. क. ४१८ हि. क. (भाग) वर रुनवाल विहार इमा. क. १३-म्हणून, कोणत्याही व्यक्ती(क्तीं)चे the capital / property of the Society in अर्जदार कंपनीकरीता प्राधिकृत प्रतिनिधी १४ को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या १ ल्या भोजानी यांचे सर्व कायदेशीर वारसदार such manner as is provided under the उपरोक्त संदर्भित सदर परिसर किंवा मजल्यावर फ्लॅट क्र. १०३. मोज. ४४० चौ.फ. बिल्ट अप क्षेत्र. म्हणजेच श्री. रश्मीकांत (रश्मी) देवजीभाई bye-laws of the Society. The त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात claims/objections, if any, received by सही/-(देवजी) भोजानी (मुलगा), श्रीम. मयुर्र प्राधिकृत अधिकारी the Society for transfer of shares and विक्री, अदलाबदल, प्रभार, बक्षिस, ठिकाण : महाराष्ट्र आरबीएल बँक लि. संजीव वसंत (मुलगी), कु. केयुरी देवर्ज D RBLBANK तारीखः १७.०८.२०२१ भाषांतरामध्ये बुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल (ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि.) interest of the deceased member in the निर्वाह, वारसा, ताबा, भाडेपट्टा, भोजानी (मुलगी), श्री. शरदभाई (शरद <u>नोंदणीकृत कार्यालय :</u> १ ली लेन, शाह<u>्</u>पुरी, कोल्हापुर-४१६००१ capital/property of the Society shall be कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट, देवजीभाई (देवजी) भोजानी (मुलगा राष्ट्रीय कार्यालयः १ वा मजला, टेक्निप्लेक्स-।, वीर सावरकर फ्लायओवर लगत, गोरेगाव dealt with in the manner provided under यांच्याद्वारे आणि दरम्यान अनुक्रमांक धारणाधिकार, परवाना, जंगमगहाण, the bye-laws of the Society. A copy of (पश्चिम), मुंबई-४०० ०६२ the registered bye-laws of the Society i बीबीई५-७९५७-२०१८ कब्जा सूचना अंतर्गत नामाधिकारांचे हस्तांतर किंवा कोणत्याही available for inspection by the अभिहस्तांकनाच्या उप-निबंधकांच्या विश्वस्ता अंतर्गत लाभार्थी हितसंबंध, (स्थावर मिळकतीकरिता) नियम ८-(१) claimants/objectors, in the office of the कार्यालयामध्ये नोंदणीकृत आणि दि चिरभोगाचा हक्क किंवा अग्रक्रयाधिकार ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **आरबीएल बँक लि. चे** प्राधिकृत अधिकारी या नात्यां Society / with the Secretary of the २४.०८.२०१८ रोजी निष्पादित सोडून Society between 10.00 A.M. to 6.00 सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी किंवा कोणत्याही करारा अंतर्गत किंवा **RUCHI SOYA INDUSTRIES LIMITED** P.M. from the date of publication of the देण्याच्या विलेखाच्या अनषंगाने सद इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. अन्य व्यवस्था किंवा कोणत्याही हकुम, notice till the date of expiry of its period मिळकत श्री. शरदभाई (शरद) देवजीभाई २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्ज खाते ब्र आदेश किंवा निवाड्या अंतर्गत किंवा Date:-17/08/2021. CIN: L15140MH1986PLC038536 (देवजी) भोजानी यांना सोडून दिली आणि ८०९००१००४६८६ आणि ८०९००१००४७१६ च्या संदर्भातील दिनांक २९ एप्रिल, २०२१ रोजी Place:- Mumbai अन्य कसल्याही प्रकारच्या दाव्यांच्या Regd. Office: "Ruchi House", Royal palms, Survey No. 169, Aarey Milk Colony, Near Mayur Nagar, Goregaon (E), Mumbai -65 हस्तांतरीत केली, सोसायटीने श्री, शरदभाई मागणी सूचना जारी करून कर्जदार <mark>अशोक गगुभाई छाडवा (अर्जदार), मिहिर अशोक छाडवा</mark> For Aasha C.H.S. Ltd स्वरूपातील कोणताही दावा असल्यास (शरद) देवजीभाई (देवजी) भोजानी यांच्या Sd/-Audited Statement of Standalone Financial Results for the quarter ended 30th June, 2021 (सह-अर्जदार) आणि राजेश्री अशोक छाडवा (सह-अर्जदार) यांस सूचनेतील नमुद रक (Rs. in Lacs) कृपया त्यांनी त्याच्या पुष्ठ्यर्थ दस्तावेजी (Hon. Secretary) नावे सभासदत्व हस्तांतरीत केले आहे. म्हणजेच कर्ज खाते क्र. ८०९००१००४<mark>६८६ आणि</mark> ८०९००१००४७१६ मधील २९.०४.२०२१ लेखी STANDALONE मी याद्वारे मयत श्री. देवजीभाई (देवजी पराव्यांसह स्वरूपात रोजीस एकूण थकबाकीत रक्कम **रु. २,१५,६१,१५३.८१**/- ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्य जेठाभाई भोजानी आणि श्रीम. निर्मलाबेन Quarter Ended Year Ended निम्नस्वाक्षरीकारांना आमच्य तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. Particulars (निर्मला) देवजी भोजानी यांच्या सदर कमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचन 30.06.2021 30.06.2020 31.03.2021 (Audited) कार्यालयीन पत्यावर सदरहु प्रकाशनाच्या जाहीर सूचना unaudited) देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मिळकतीचा **सांकेतिक** . मिळकत आणि सदर शेअर्सचे श्री. शरदभाई दिवसांच्या तारखेपासून १४ जनतेच्या सर्व सभासदांनी नोंद घेण्यांची आवश्यकत Total Income from Operations **कब्जा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४ 526,615.82 304,308.06 1,631,863.30 (शरद) देवजीभाई (देवजी) भोजानी यांच्या कालावधीमध्ये (दोन्ही दिवस समाविष्ट) आहे की, माझे अशिल फारसाईट इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस Net Profit/(Loss) for the period सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ९ अन्वये **१३ ऑगस्ट, २०२१** रोजी घेतला आहे. नावे हस्तांतरास/पारेषणास वारसदार किंवा कळवावे, कसूर केल्यास अशा (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) प्रायव्हेट लिमिटेड, द्वारा त्यांचे संचालक, रोशर्न 23,861.60 1,225.99 51,440.02 विशेषतः कर्जदारे आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीर्श वारसदारांचे किंवा अन्य दावेदार किंवा Net Profit/(Loss) for the period before tax दमानिया, राहणार येथे ६०४/सी, लक्ष्मी अपार्टमेंट व्यक्ती(क्तीं)चे दावे त्यागित कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा दावेदारांचे/आक्षेपदार किंवा आक्षेपदारांचे 1,225.99 23,861.60 51,440.02 लेडी जहांगिर रोड पारसी कॉलनी टाटर मंबई-(after Exceptional and/or Extraordinary items) आणि/किंवा परित्यागित समजले आरबीएल बँक लि. यांस वरील नमूद रक्कम आणि त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील. सदर मिळकत आणि मयत व्यक्तीचे सदर ४०००१४ हे मात्र रिॲल्टी ॲण्ड डेव्हलपस Net Profit/(Loss) for the period after ta जातील. स्थावर मिळकतीचे वर्णन (after Exceptional and/or Extraordinary items) 17,353,18 1,225.99 68.077.18 शेअर्स आणि हितसंबंधांच्या हस्तांतराकरीता लिमिटेडमधील सार्थक शेअरहोल्डर आणि Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period अशोक गग्भाई छाडवा द्वारे मालकीची मिळकत: सायन ट्रॉम्बे रोड, चेंब्र नाका, चेंब्र स्टॅकहोल्डर आहेत. फारसाईट इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस टावे किंवा आक्षेप असल्यास सटर सचन दिनांक १७ ऑगस्ट, २०२१ रोजी 4.928.18 18,104,91 69.151.13 (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] मंबई-४०००७१ येथील प्लॉट क्र. २बी. सीटीएस क्र. १६३८ येथे स्थित छाया को-पायन्हेट लिमिटेड हे मात्र रिॲल्टी ऑण्ड डेन्डलपर्म Equity Share Capital प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या ठिकाण : मुंबई 5,915.29 5,915.29 5,915.29 लिमिटेड मधील २०,००० शेअर्स किंवा स्टॅक्सचे ु ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड येथील सागर अशा ज्ञात बिल्डिंगीमधील संपूर्ण Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the आत मागविण्यात येत आहेत. मी असा दाव धारक आहेत. माझे अशिल फारसाईट इन्व्हेस्टमेंट सार्थक शाह ॲण्ड असोसिएट्स ३ऱ्या मजल्यावरील मिळकत धारक फ्लॅट क्र. ३, मोजमापित अंदाजे १००४ चौ.फूट चर्टई Audited Balance Sheet of the previous year 400,325.99 किंवा हितसंबंधांच्या संदर्भाशिवाय लाभार्थिना सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हे मात्र रिॲल्टी ॲण्ड क्षेत्र. पूर्वेकडून : जमिन धारक क्र. एनए २०, दक्षिणेकडून : प्लॉट क्र.३, पश्चिमेकडून Earnings Per Share (of Rs. 2/- each) (before extraordinay and exceptional items) करीत माझे दावा नसल्याचे पत्र देईन आणि कोणतेही डेव्हलपर्स लिमिटेडमध्ये ४०% शेअर धारक आहेत 5.87 0.41' 23.02 २५ रूंद रोड, उत्तरेकडून : प्लॉट क्र. २ए. 1. Basic : वकील उच्च न्यायालय दावे असल्यास सर्व इच्छा आणि हेतूकरीता ते आणि म्हणन मात्र रिॲल्टी ॲण्ड डेव्हलपस 2. Diluted 5.87 0.41* 23.02 तुमचे लक्ष आमच्या बँकेद्वारा उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार व खर्च सर्व एकत्रित वरील नमूद थकबाकी मख्यालय : Earnings Per Share (of Rs. 2/- each) (bafter extraordinay and exceptional items)-लिमिटेडच्या मिळकत, प्रकल्प आणि मत्तेमध्ये त्यागित समजले जातील. , भरणा करून वरील नमूद तारणमत्ता म्हणजेच मिळकतीच्या विमोचनासाठी सरफैसी ॲक्टेच्या कलम 1. Basic 5.87 0.41* 23.02 सार्थक शाह ॲण्ड असोसिएट्स माझ्या अशिलांचे समान हक, नामाधिकार आणि वकील तेजस किर्ती दोशी १३(८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे. 5.87 0.41 2. Diluted 23.02 हितसंबंध आहेत. माझ्या अशिलांचे मात्र रिॲल्टी ११. हमाम हाऊस. तळमजला. (+ 98 - 9689666666666 प्राधिकत अधिकारी अँगड डेव्हलपर्स लिमिटेड च्या सभासट आणि Note: "Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the हमाम स्ट्रिट, ३६ अंबालाल दोशी बी-४०४, बी-विंग, जय हनुमान नगर श्री. स्वतंत्रकमार मिश्रा ठिकाण : मंबई व्यवस्थापनेसह विवाद चालु आहेत आणि SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ०२३ आरबीएल बँक लि. करीता दिनांक : १३/०८/२०२१ कामगार स्टेडियम समोर, सेनापती बापट कायदेशीर उपाय करण्यास इच्छुक आहेत. ebsite of the Company-www.ruchisoya.com and on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com. की, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांच्या संदर्भात एक नामित. मार्ग, मुंबई-४०००२८ आणि येथेही : For and On Behalf of Board of Directors Place : Haridwa Ram Bharat ठिकाण : मंबई जसोदा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सार्थक शाह ॲण्ड असोसिएटस Date : August 14 , 2021 Managing Director लिमिटेड. माहीम गाव, ११०, ११०ए सेनापती दिनांक : १७-ऑगस्ट-२०२१ LIME CHEMICALS LIMITED ४०५. नंद प्रेम. नेहरु रोड. बापट मार्ग, माटुंगा रोड (पश्चिम), मुंबई -ब्रिजवासी स्विट्सच्या समोर, ४०० ०१६ च्या टीपीएस-३च्या अंतिम प्लॉट ब्र साथक इंडस्ट्रिज लिमिटेड २७० धारक आणि अन्य नामित, तपोधन गुर विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७ Regd. Office: 404/405, Neco Chambers, Sector-11, Plot No.48, Rajiv Gandhi सहकारी सोसायटी लिमिटेड, गाव आंबिवली Road, CBD Belapur, Navi Mumbai 400614, सीआयएन : एल९९९९९एमएच१९८२पीएलसी१३६८३४ चार बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० Maharashtra. Tel: 022 27561976; Email: info@limechem.com नोंदणी कार्यालय : खोली क्र. ४, अण्णा भुवन, ३ रा मजला, ८७सी देवजी रतनसी मर्ग, दाना बंदर, मुंबई (महाराष्ट्र) - ४००००९, ०५३ येथील सीटीएस क्र.८२५ धारक प्लॉट क्र CIN:L24100MH1970PLC014842 फोन : ०२२ २३४८६७४०, ईमेल : sarthakindustries@yahoo.in, वेबसाईट : www.sarthakindustries.com जाहीर सूचना २ (पार्ट) आणि ३ (पार्ट), सर्व्हे क्र. १११डी च्या EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER बाबत, जनतेच्या सभासदांना इशारा देण्यात व्हिडिओ कॉन्फरसिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स मार्फत इंटरलिंक इन्शुरन्स आणि रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड येतो आणि जाणीव करुन दिली जाते की, माझे ENDED 30th JUNE 2021 घ्यावयाच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना अशिल हे मात्र रिॲल्टी ॲण्ड डेव्हलपस (Rs. In lakhs) सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही दिनांक १४ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या एजीएमच्या CIN: U67200MH1986PTC038806 लिमिटेडचे ४०% स्टॅकहोल्डर आहेत जे ह सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''व्हीसी/ओएव्हीएम'') मार्फत बुधवार Particulars Quarter ended Year ended नोंदणीकृत कार्यालय: ५०१, साई इन्फोटेक, पटेल चौक, आर.बि. मेहता रोड, प्रकल्प करीत आहेत. 30/06/2021 31/03/2021 30/06/2020 31/03/2021 १५ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे घेण्यात येणार आहे. सदर जाहीर सचनेदारे जनतेच्या सभासदांना यादां घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०० ०७७, महाराष्ट्र, भारत Unaudited म्हणून कळविण्यात येते आणि असा इशारा देण्यात Unaudited Audited Audited एजीएम ही कंपनी अधिनियम, २०१३ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी सर्क्यूलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर आयआरडीएआय नोंदणी क्रमांक: कम्पोझिट इन्शुरन्स 744.62 Total income from opera-570.27 2461.72 241.72 क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि सर्क्युलर क्र. २/२०२१ दिनांक १३ येत आहे की, फारसाईट इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस प्रायव्हे tions (net) ब्रोकर (सामान्य) म्हणून १५२ लिमिटेडची परवानगी घेतल्याशिवाय आणि सचन जानेवारी, २०२१ आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी सर्क्युलर क्र -39.19 45.76 19.57 Net Profit/ (Loss) for -6.46 दिल्याशिवाय मात्र रिॲल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेड हे जनतेला माहिती देण्यासाठी आहे की National Company Law Tribunal

(NCLT), मुंबई खंडपीठाने मुंबई येथे कंपनी याचिकां क्र. C.P. (CAA)

263/MB/2020 मध्ये २८ फेब्रुवारी २०२० रोजी मंजूर केलेल्या विलीनीकरणाच्या

योजनेच्या दृष्टीने, इंटरलिंक इन्शुरन्स आणि रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेडचा

विमा दलाली किव्हा इन्शुरन्स ब्रोकिंग व्यवसाय, आमच्या ग्रुप कंपनी इंटरलिंक

इन्शुरन्स आणि रिइन्शुरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विसर्जित / हस्तांतरीत

याबाबतीत इंटरलिंक इन्शुरन्स आणि रिइन्शुरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला,

आयआरडीएआय (इन्शुरन्स ब्रोकर्स) रेग्युलेशन्स, २०१८ नुसार नोंदणीकृत केले

असून, नोंदणीचे प्रमाणपत्र क्र.: ७६४, वैधंता: ४ ऑगस्ट २०२४ पर्यंत, कम्पोझिट

या कारणे दि. ५ ऑगस्ट २०२१ आणि तेथून पुढे, इंटरलिंक इन्शुरन्स आणि रिइन्शुरन्स

ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेडने विमा दलाली व्यवसाय बंद केले आहेत; आणि इंटरलिंक

(संमिश्र) इन्शुरन्स ब्रोकर म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

केला आहे.

the period (before tax,

1089.96

1089.30

650.47

45.76

46.00

488.33

-45.23

-28.36

650.47

19.57

31.12

650.47

exceptional items)

exceptional items

sive Income for the

period [Comprising

(after tax)] Equity Share Capital

Profit/ (Loss) for the pe-

riod (after tax) and Other

Comprehensive Income

Earnings Per Share (for

ued operations) (of Rs.

continuing and discontin-

Total Comprehen

Net Profit/ (Loss) for

the period after tax and

किंवा त्यांचे सभासद किंवा व्यवस्थापनाशी उपरोक्त

नमद इन्फ्रास्टक्चर प्रकल्प किंवा अन्य कोणत्याई

प्रकल्पासंदर्भात कोणताही व्यावसायिक किंवा अन्य

व्यवहार करु नये। तमेच जनतेचे सभासत यास

कोणतेही वैयक्तीक, हिंद अविभक्त कटंब, कंपनी

बँक, वित्तीय संस्था, बिंगर बँकिंग वित्तीय संस्था

व्यक्तींची संस्था किंवा वैयक्तिीक मंडळ, समावेशित

किंवा नसलेले. सावकार आणि/किंवा धनको ज्यांच

मात्र रिॲल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेड ''सटा

कंपनी'' च्या संदर्भात कोणताही प्रत्यक्ष आणि/किंवा

अप्रत्यक्ष दावा. हक्क. नामाधिकार आणि/किंव

हितसंबंधबाबत कोणताही असल्यास त्यांचा दाव

आणि त्याच्या स्वरूपाबाबत निम्नस्वाक्षरीकारांना

सदर कंपनीमधील अशा सर्व दाव्यांच्या पृष्ठयर्थ योग्य

दस्तावेजी पुराव्यासह कळविणे आवश्यक आहे.

तृतीय पक्षाचे सर्व असे दावे निम्नस्वाक्षरीकारांना

सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/७९ दिनांक १२ मे, २०२० सेबी सर्क्युलर क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ च्या प्रयोज्य तरतुदींच्या अनुपालनात व्हिसी/ओएव्हीएम मार्फत घेण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. सभासदांना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरविलेल्या इलेक्ट्रॉनिक फ्लॅटफॉर्म मार्फत एजीएमला हजर राहण्याची सुविधा पुरविण्यात येईल.

वरील सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती या कंपनी/डिपॉॅझिटरी पार्टिसिपंटसकडे ईमेल पत्ते नोंदेविलेल्या सर्व सभासदांच्या पाठविण्यात येतील. जर तुम्ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे तुमचा ईमेल पत्ता नोंदविलेला नसेल तर तुम्ही कृपया तुमचा ईमेल पत्ता नोंदविणे अपडेट करण्यासाठी खालील माहितीचा अवलंब करावा.

	प्रत्यक्ष कब्जा	कृपया ईमेल नोंदविण्यासाठी फोलिओ क्र. भागधारकांचे नाव, शेअर प्रमाणपत्राची (पुढील आणि मागील) स्कॅन्ड प्रत,
		पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्ट ची स्वसांक्षांकित प्रत
		देवून कंपनी/रजिस्टर आणि शेअर ट्रान्स्फर एजंट यांच्याकडे विनंती पाठवावी.
	डिमॅट धारणा	कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्ना (डीपी) संपर्क करावा आणि तुमच्या डीपीच्या सल्ल्यानुसार तुमचा ईमेल पत्ता
		आणि बँक खात्याचा तपशिल नोंदवावा.
- 1	1.0	

सभासदांनी नोंद घ्यावी की, ३७ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.sarthakindustries.com आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच अनुक्रमे बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर

समासदाना नाद व्यापा का, २७ व्या श्याश्मया सूचना जाग गिराय येप २०२०-२२ कारता यापक जहवारी कामाया येथ www.sarthakindustries.com आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच अनुक्रमे बीएसई लिमिटेड www.bseindia.con												लेखी स्वरूपात खालील नमुद पत्त्यावर किंवा	10 each)				I.
	vww.sarthakindustries.com आणि स्टाक एक्स्चिजचा वेबसाइट म्हणजेच अनुक्रम बाएसइ ालामटड www.bseindia.cor ग्पलब्ध करण्यात येईल. ३७ व्या एजीएमची सूचना सीडीएसएलची वेबसाईट www.evotingindia.com वर सुद्धा उपलब्ध करण्यात वे					ठेवली आहे आणि केली जात 3	गहे.				ईमे्लद्वारे सदर जाहीर सूचनेच्या प्रकाशनाच्या	Basic	16.75	-0.70	0.70		
उपलब्ध करण्यात यहल. ३७ व्या एजाएमचा सूचना साडाएसएलचा वबसाइट www.evotinginala.com वर सुद्धा उपलब्ध व सभासदांना दरस्थ ई–मतदान/एजीएम दरम्यान ई–मतदानामार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिकली							-	-	रिदन्शरन्य न	ोकर्स पारात्हेर	र लिमिटेटने	तारेखपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. कसर केल्यास ततीय पक्षाचे असे	Diluted	16.75	-0.70	0.70	0.21
समासदाना दूरस्य इन्मतदान/एजाएम दरम्यान इन्मतदानामाफत एजाएमच्या सूचनत नमुद कलल्या कामकाजावर इलक्ट्रान करण्याची संधी आहे. प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद आणि ज्या सभासदानी कंपनीकडे त्यांचे ईमेल प											सर्व दावे रितसर त्यागित समजले जातील. Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Res				ancial Results		
	दरस्थ ई–मतदान/एजीएम दरम्यान ई–मतदानाची :		10 100 401 1000	क्र.: १५२) कम्पोझिट (संमिश्र)	त्रायग्रहा) रण्युरार दन्शरन्य बोकन	तम्स, २७२८ म् र (सामान्य) हे	ुसार ५ (गादण 'नोंटणी प्रमाण	पत्र भारतीय	त् सही/- filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Oth					ting and Othe			
						वंडळाच्या आदेशाने	विमा विनियामक आणि विकार	प्राधिकरणा <i>(</i> ।	((IIII) ला पर	रत केले आहे.		वकिल मयुरी केरेकर	Disclosure Requirements)	Regulations, 2	.015. The fu	I format of	the Quarterly
						ज लिमिटेड करिता		•	•	-		इर्गो ज्युरिस (वकील आणि कायदेशीर सल्लागार)	Financial Results is availal and www.limechem.com	ble on the Stock	k Exchange v	redsite www.	.bseindia.con
						सही/-	ही माहिती www.interlink		•			(वकाल आणि कायदशार सल्लागार) कार्यालय क्र. २१५, २रा मजला, वीणा चेंबर्स, २१	anu www.iimechem.com				
दिनांकः १४	ऑगस्ट, २०२१					राहा ने इंटरलिंक इन्शुरन्स आणि रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे,						दलाल स्ट्रिट, बीएसईच्या समोर,			For I	IME CHEMIC	CALS LIMITEI
ठिकाण : इंद						कंपनी सचिव					.	फोर्ट, मुंबई-४०० ००१.	Place: Mumbai				H. Dawoodan
							ठिकाण: मुंबई				सही/-	ई-मेल आयडी-ergojurislegal@gmail.com	Date: 14th August 2021			Man	aging Directo
			~				तारीख: १७ ऑगस्ट २०२१			-	राय पारेख						
	RECYCLING LIMITED	1	• 🕢 F	-cor	eco					संचालक	& C.E.O.						
	MH1994PLC079971 nmit, near WEH Metro Station,	(co Recyclir													
	a Road, Andheri (East), Mumbai 400093.		Give your	e-waste	to the best			C AA	ITCO								
EXTR/	ACT OF STANDALONE UNAU	JDITED	FINANC	IAL RE	SULTS		G V FILM										
	FOR THE QUARTER ENDE						e: 408, Sagar Avenue, 54B										
					(Rs. In Lacs)	Tel : 22 2613	5910 E-mail address : cs.gv CIN : L92490MH			site : www.g	vfilms.in	टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड					
o.			Un-Audited		Audited	EVTO						कॉर्पोरेट ओळख क्र. U99999MH1917PTC000478					
Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended		ESULTS FOR THE QUA					नोंदीकृत कार्यालय: बॉम्बे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रीट, मुंबई - ४०० ००१					
		30.06.2021			31.03.2021						ount in lakhs)						
	ome from Operations t/(Loss) for the period/year before tax and	808	543	391	1,848				Quarter Ende	<u> </u>	Year ended				111.131	** 444	, 0101
exception		627	156	150	547	Particu	lars			30-Jun-2020			<u>जाहीर सूच</u>	ना			
	t/(Loss) for the period/year before tax							(Unaudited)	· · · · ·	(Unaudited)	· /						
	extraordinary items	627	156	150	547	1 Total Income from		10.71	11.09	4.22	48.81	903	वी वार्षिक सर्वस	धारण र	नभा		
	t/(Loss) for the period/year after tax	627	47	150	438		for the period before Tax,	(57.50)	(110 57)	(30.60)	(200 11)						
	ordinary items	892	195	268	438 795	· ·	Exceptional and/or Extraordinary items 3 Net Profit / (Loss) for the period before tax after		(110.57)	(30.00)	(208.11)	याद्वारे सूचना देण्यात येते व	गे, कोवीड–१९ साथरो	गाच्या उद्रेव	गमुळे, टा	टा सन्स	प्रायव्हेट
	Equity Share Capital	1,930	1,930	1,930	1,930		r Extraordinary items	(57.50)	(110.57)	(30.60)	(208.11)	लिमिटेडचे (द 'कंपनी') १०	3 वी वार्षिक सर्वसाधा	रण सभा (''	एजीएम ' / '	मिटींग')	कॉर्पोरेट
	(excluding revaluation reserve)	- 1	-	-	-	4 Net Profit / (Loss)	for the period after tax after					व्यवहार मंत्रालयाद्वारे वितरीत					
	sic for discontinued & continuing operations	3.25	0.24	0.78	2.27	· · ·	r Extraordinary items	(58.76)	(110.57)	(30.60)	(209.85)						
	PS - Diluted for discontinued & continuing operations 3.25 0.24 0.78 2.27			sive Income for the period					दिनांकित सामान्य परिपत्रक व्र								
EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS					[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (58.76) (110.57) (30.60) (209.85)						5) जानेवारी, २०२१ दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२१ अन्वये दिलेल्या						
FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021						6 Equity Share Cap	9146.28	9146.28	9146.28	विस्तारासहवाचित कंपनी क	गयदा आणि त्यांतर्गतच	या अधिनिर	(मांच्या प्र	योज्य तर	ःतूदीच्या		
		1	Un-Audited	•	(Rs. In Lacs) Audited	7 Earnings Per Share (FV of Rs. 1/- each)					अनुपालनामध्ये व्हीडीयो कॉन्फरन्सींग ('व्हीसी') / अन्य ऑडीयो व्हीज्यूअल साधन					साधन	
Sr.	Particulars	Quarter	Quarter	Quarter	Year	(for continuing and 1. Basic:	d discontinued operations) -	(0.01)	(0.01)	(0.00)	(0.02)	('ओएव्हीएम') मार्फत मंगळव	गर १४ सप्टेंबर २०२ <u></u> ९	, , ਦੇ ਜੀ ਟੁੰ ੨	·३० ताज्त	न (भाषते) संपन्न
No.	Faiticulais	ended	ended	ended	ended	2. Diluted		(0.01)	(0.01)	(0.00)	(0.02)	होईल.		(1-11 <u>3</u> . () XI-1 I
4 Total Income from Occastiona 900 E42 201 31.03.2021 Note 1					Note 1				· · · · ·				_	_			
	t/(Loss) for the period/year before tax				1,010	ADDITIC	NAL INFORMATION ON UN RESULTS FOR THE QUA					सभासद केवळ व्हीसी/ओएव्ही					
and exceptional items 627 155 150 557							Quarter Ende	(Allo	ount in lakhs) Year ended	ज्याचा तपशिल एजीएमची म	हिती देण्याऱ्या सचनेमध	ये दिलेला ः	आहे. तदन	सार. एजी	<u>एममध्ये</u>		
	t/(Loss) for the period/year before tax	607	155	150	557	Particu	lars			30-Jun-2020		व्यक्तिगत उपस्थित राहण्याची	्राणि संहभागी होण्याची	तरतट नाही	ं याची कप	या नोंट घर	गती
	extraordinary items t/(Loss) for the period/year after tax	627	155	150	557			(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)			- •	-		
	aordinary items	627	46	150	447	1 Total Income from	Operations	6.56	2.33	0.08	21.88	ज्या सभासदानी कपनीकडे ई					
	nprehensive Income for the period/year	892	194	267	805		for the period before tax after	(41.56)	(20.02)	(24.38)	(109.32)	करिता वार्षिक अहवालासोब	बत एजीएमच्या निमंत्रप	गाची सूचन	। इलेक्ट्रॉ	निक माध	ञ्यमाद्वारे
	Equity Share Capital	1,930	1,930	1,930	1,930		r Extraordinary items for the period after tax after	(41.56)	(30.02)	(24.30)	(109.32)	पाठविण्यात येईल. एजीएमची	सचना आणि वार्षिक अह	खाल प्राप्त र	होण्यासाती	ं ज्या सभ	गसदानी
	s (excluding revaluation reserve) sic for discontinued & continuing operations	3.25	0.24	0.78	2.32		r Extraordinary items	(41.56)	(30.02)	(24.38)	(109.32)	त्यांचे ईमेल-पत्ते कंपनीकडे	कल्लविले नमवील व	गानी आफ	ने र्ट_मेल	, पत्ने नो	टागीकन
	luted for discontinued & continuing operations		0.24	0.78	2.32	4 Total Comprehens	sive Income for the period										
Notes :							it / (Loss) for the period (after tax)					करण्याकरिता उपरोक्त तपश					11 किवा
The above is	an extract of the detailed format of Quarter						ehensive Income (after tax)]	(41.56)	(30.02)	(24.38)	(109.32)	तत्पूर्वी सायं. ५:०० वा. (भाप्रवे	ो) पर्यंत कळविण्याची वि [.]	नती करण्याव	ा येत आहे		
Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and company's						e is an extract of the detailed for s under Regulation 33 of the SE							रास गव	य गाग्नटनेः	ᠴ᠋ᢙ᠓ᢣᠴ	र करिना	
website (www.ecoreco.com).							is, 2015. The full format of the C										
For Eco Recycling Limited						Exchange websites (www.bseindia.com) and company's website (www.gvfilms.in).								सुप्रग	काश मुखो	पाध्याय	
		-	For G. V. Films Limited Sd/-						स्थळ: मुंबई				कंपर्न	ी सचिव			
					B K Soni	Place: Chennai Dr. Ishari Ganesh Kadhirvelan					दिनांक: १६ ऑगस्ट, २०२१					१०५९६	
Mumbai Managing Director					ging Director	Date : 14/08/2021				Chairman a	and Director					2111211	12334